

वितरण आदेश क्रमांक: १
कोषागारातून रोख रक्कम देय अनुदान
सन २०२२-२०२३

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अबंधित
निधीच्या (अनटाईड ग्रॉंट) पहिल्या हप्त्याचे
वितरण.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४
बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट,
मंत्रालय, मुंबई- ४०० ००१
दिनांक : १० नोव्हेंबर, २०२२.

वाचा :

१. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र.३१/वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.९/३/२०२०
२. शासन पत्र क्रमांक: जीपीडीपी-२०२०/प्र.क्र.३१/ पंरा-६, ग्रा.वि.वि.दि.२८/४/२०२०
३. शासन पत्र क्रमांक: जीपीडीपी-२०२०/प्र.क्र.३९/ पंरा-६, ग्रा.वि.वि.दि.२५/९/२०२०
४. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ५९ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.२६/६/२०२०
५. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ५९ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.४/१२/२०२०
६. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ६२ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.१०/८/२०२०
७. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार पत्र क्र.M11015/160/2021FD, दि.१२/१०/२०२२
८. केंद्र शासनाचे पत्र क्र. F.No.G.११०५/१५०/२०२० - FD दि.२६/१०/२०२२
९. वित्त मंत्रालय, भारत सरकार पत्र क्र. F15(4)FC-XV/FCD/2020-25 दि.३१/१०/२०२२

प्रस्तावना :

पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यासाठी सन २०२२-२३ च्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रॉंट) पहिल्या हप्त्यापोटी रु.७२६.४१ कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ८ येथील पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला

निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालील निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीचा (अनटाईड ग्रँट) स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू. ७२६.४१ कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात (प्रपत्र- अ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी) अनुक्रमे लेखाशीर्षाखाली (२५१५२६२८ /२५१५२६४६ /२५१५२६६४) वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीम्सवर) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी पंचायत राज संस्थांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १० : १० : ८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.

२. सर्व जिल्हा परिषदांनी e-Gramswaraj-PFMS-Treasury net यांच्या इंटीग्रेशनने कोषागारात देयक सादर करून पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या ICICI बँकेतील खात्यात १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी जमा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेचा निधी ग्रामविकास विभागामार्फत e-Gramswaraj-PFMS Treasury net यांच्या इंटीग्रेशनने अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे देयक सादर करून जिल्हा परिषदेच्या ICICI बँकेतील खात्यात निधी जमा करणे आवश्यक आहे.

३. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयानाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहिल.

४. वित्त विभाग (व्यय) केंद्रीय वित्त आयोग भारत सरकार यांचे पत्र क्र.१५(२)FC-XV/FCD/२०२०-२५, दि.२/६/२०२२ आणि पंचायत राज भारत सरकार यांचे पत्र क्र.M-११०१५/१६१/२०२०-FD, दि.७/६/२०२२ अन्वये ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरावर म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये प्रशासक कार्यरत आहे अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. सध्या राज्यात २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समिती आणि ८२० ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहेत. अशा या सर्व ग्रामीण

स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाद्वारे १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही.

५. पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, त्याचे नियोजन, समन्वय व नियंत्रण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र. ४, ५ व ६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच अबंधित निधीतून (अनटाईड) करावयाची कामे, त्याचे नियोजन याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरीत निधीतून पंचायतराज संस्थानी ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून यासंदर्भातील सूचना ग्राम विकास विभागाकडून संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.

६. वरील प्रक्रियेमध्ये गावातील सद्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.

७. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अबंधित निधीचा (अनटाईड) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजेनुसार (Location Specific felt needs) आवश्यक बाबींवर वापर करावा. तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, सदर अनुदानाचा वापर राज्यशासनाने मंजूर केलेल्या बाहय संस्थांकडून करण्यात येणा-या लेखापरिक्षणासाठी करू शकतात.

८. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये. तसेच केंद्रीय वित्त आयोग आणि पंचायतराज नवी दिल्ली यांच्या दि.१४.७.२०२१ आणि दि. ११.८.२०२१ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांनुसार सदर निधीतून माहे डिसेंबर-२०२२ अखेर पर्यंत किमान ५० टक्के खर्च होणे आवश्यक आहे. ५०% खर्च झाल्याशिवाय केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहिल. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरांवर माहे डिसेंबर -२०२२ अखेरपर्यंत किमान ५०% खर्च करणे आवश्यक आहे.

९. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रॅंड) पहिल्या हप्त्यापोटी राज्यास प्राप्त निधीच्या

वितरणासाठी होणारा खर्च खालील ३ लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकावा.

१. मागणी क्रमांक-एल-३,२५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००),१९६ - जिल्हा परिषदांना /जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य (००) (००) (१०) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांना/जिल्हास्तरीय पंचायतींना विविध विकास योजनांसाठी सहाय्य अनुदाने. (मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६२८) ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रु.१६.१९ कोटी)
२. मागणी क्रमांक-एल-३, २५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम,(००),१९७ - पंचायत समितींना सहाय्य,(००), (००) (०३)१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत समितींना सहाय्य अनुदाने.,(मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६४६), ३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रु.१६.१९ कोटी)
३. मागणी क्रमांक-एल-३,२५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००),१९८ - ग्रामपंचायतींना सहाय्य (००),(००) (११) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना सहाय्य अनुदाने. (मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६६४), ३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रु.६९४.०३ कोटी)

१०. जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना देय असणारा निधी काढताना संपुर्ण जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी देण्यात आलेला निधी आणि संपुर्ण जिल्हयातील ग्रामपंचायतीची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतीच्या लोकसंखेने गुणीले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो ते कळते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहे त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सदर परिगणना करताना विचारत घेण्यात येऊ नये.

११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या शासन निर्णयाच्या प्रती त्यांचे अधिनस्त सर्व जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४८-२०२२ वित्त आयोग कक्ष, दिनांक ०१/११/२०२२ नुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा

संगणक संकेतांक क्र.२०२२१११०११४०४७१०२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांतिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पो. द. देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत - प्रपत्र अ

प्रत.

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
६. मा.विरोधी पक्षनेते, विधानसभा / विधान परिषद
७. मा.विधानसभा व विधान परिषद सदस्य.
८. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
९. मा.अ.मु.स. (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहाय्यक
१०. महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखापरीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतीसह)
११. महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखापरीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतीसह)
१२. सर्व विभागीय आयुक्त. (महसूल)
१३. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष.
१४. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१५. सर्व उपसचिव / अवर सचिव, ग्राम विकासविभाग, मंत्रालय, मुंबई
१६. सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व विभाग)
१७. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
१८. जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
१९. सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
२०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२१. वित्त विभाग (व्यय-१५/अर्थसंकल्प१७- / वित्त आयोग कक्ष.)
२२. ग्राम विकास विभाग (सर्व कार्यासने)
२३. निवड नस्ती का.वित्त-४, ग्राम विकास विभाग, मुंबई १.

प्रपत्र- अ

अबंधित निधी

वितरण आदेश क्र.१ क्रमांक:पंविआ-२०२२/प्र.क्र.१७६/वित्त-४, दिनांक : १०/११/२०२२ चे विवरणपत्र

(रक्कम रूपयांत)

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
१	२	३	४	५	६	७	८
१	ठाणे	अंबरनाथ	२७	७३३००००	१०३८०००	१५६११०००	
		भिवंडी	९०	४०४०७०००	५७०१०००		
		कल्याण	३४	११६९३०००	१६५८०००		
		मुरबाड	८९	१३१३८०००	२४५३०००		
		शहापूर	२५	९८८४०००	४३५५०००		
		एकूण	२६५	८२४५२०००	१५२०५०००		११३२६८०००
२	पालघर	वसई	३१	१२६८४०००	१४५८०००	२२१५६०००	
		पालघर	१३३	५६२६९०००	६४५६०००		
		डहाणू	८५	४१०४८०००	४८११०००		
		तलासरी	२१	१५८७९०००	१८०९०००		
		वाडा	८४	१८७७६०००	२३०६०००		
		विक्रमगड	४२	१५३२००००	१८२९०००		
		जव्हार	५०	१४९५२०००	१८३६०००		
		मोखाडा	२७	८५३८०००	१०९२०००		
		एकूण	४७३	१८३४६६०००	२१५९७०००	२२१५६०००	२२७२१९०००
३	रायगड	अलिबाग	५९	२३९३६०००			
		पेन	६३	१८३०४०००			
		पनवेल	६७	२५८८४०००			
		उरण	३५	१५१५२०००			
		कर्जत	५२	२०५४९०००			
		खालापूर	४०	१३४१६०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		सुधागड पाली	३३	६०४९०००			
		रोहा	६४	१८७७८०००			
		माणगाव	७१	१६०३७०००			
		महाड	१३१	१६८३१०००			
		पोलादपूर	३८	४३०४०००			
		म्हसळा	३९	६०१७०००			
		श्रीवर्धन	४२	७७१३०००			
		मुरुड	२४	७२०४०००			
		तळा	२५	३९२८०००			
		एकूण	७८३	२०४१०२०००			२०४१०२०००
४	रत्नागिरी	रत्नागिरी	९०	२५६१५०००			
		मंडणगड	४७	६५०४०००			
		लांजा	४५	७३७३०००			
		दापोली	१०१	१७८६९०००			
		खेड	१०६	१७७३९०००			
		गुहागर	६१	१२०४७०००			
		राजापूर	९१	१५३१७०००			
		चिपळूण	१२७	२५३१८०००			
		संगमेश्वर	१२३	२१०१९०००			
		एकूण	७९१	१४८८०१०००			१४८८०१०००
५	सिंधुदूर्ग	दोडामार्ग	३४	५०७६०००			
		सावंतवाडी	६३	१४४२९०००			
		वेंगुर्ला	३०	८५७००००			
		कुडाळ	६८	१६०६८०००			
		मालवण	६५	१०८६९०००			
		कणकवली	६३	१३७९२०००			
		देवगड	७०	१२०६५०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		वैभववाडी	३४	४८४८०००			
		एकूण	४२७	८५७१७०००			८५७१७०००
६	नाशिक	बागलाण	१३१	३९१९४०००			
		चांदवड	९०	२४५६००००			
		दिंडोरी	१२१	३४७६७०००			
		देवळा	४२	१५४१९०००			
		इगतपुरी	८८	२४४९५०००			
		कळवण	८६	२१८७००००			
		मालेगाव	१२५	४२७४८०००			
		नांदगाव	८८	२१४९००००			
		नाशिक	६६	२३६६००००			
		निफाड	११८	४८८७९०००			
		पेठ	२	३१४०००			
		सुरगाणा	११४	०			
		सिन्नर	०	३२७९७०००			
		त्रंबकेश्वर	२७	५४८९०००			
		येवला	८९	२५८२३०००			
		एकूण	११८७	३६१५०५०००			३६१५०५०००
७	धुळे	धुळे	१३१	४६०३६०००	५६३४०००	२११९७०००	
		साक्री	१५७	४७११४०००	६४२८०००		
		शिंदखेड	११८	२९३८००००	३६०८०००		
		शिरपूर	१२३	४०२८००००	४९७९०००		
		एकूण	५२९	१६२८१००००	२०६४९०००	२११९७०००	२०४६५६०००
८	नंदुरबार	नंदुरबार	१२२	२५८२८०००	३६२२०००	१९८३००००	
		नवापूर	१०४	२४८७३०००	३३५६०००		
		शहादा	१४३	३७२८८०००	४६५६०००		
		तळोदा	६६	१४९८१०००	१७७००००		
		अक्कलकुवा	५१	१७५५९०००	३४४८०००		

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		अक्राणी	८८	२१४५००००	२४७७०००		
		एकूण	५७४	१४१९७९०००	१९३२९०००	१९८३००००	१८११३८०००
९	जळगांव	अंमळनेर	११९	२२३५३०००			
		भडगाव	४९	१४६६३०००			
		भुसावळ	३९	१६०९५०००			
		बोदवड	३८	७८३००००			
		चाळीसगाव	११३	३७५२६०००			
		चोपडा	९०	२८०१७०००			
		धरणगाव	७५	१६२३६०००			
		एरंडोल	५२	१५४४९०००			
		जळगाव	६९	२२१३१०००			
		जामनेर	१०६	३२७४४०००			
		मुक्ताईनगर	६१	१६२७३०००			
		पाचोरा	१००	२६८१३०००			
		पारोळा	८३	१८५६५०००			
		रावेर	९५	२९७४४०००			
		यावल	६५	२३९१४०००			
		एकूण	११५४	३२८३५३०००			३२८३५३०००
१०	अहमदनगर	अकोले	९९	२०७८६०००			
		संगमनेर	१४२	४७७३८०००			
		कोपरगाव	७५	२७१७६०००			
		रहाता	५०	३०५८६०००			
		श्रीरामपूर	५२	२३१२७०००			
		राहुरी	८३	२९५२१०००			
		नेवासा	११४	३९३७९०००			
		शेवगाव	९४	२४१९१०००			
		पाथर्डी	१०७	२६९४००००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		जामखेड	५८	१३८६४०००			
		कर्जत	९१	२५३९३०००			
		श्रीगोंदा	८६	३३२३४०००			
		पारनेर	११४	३०४५८०००			
		अहमदनगर	१०२	३२६०९०००			
		एकूण	१२६७	४०५००२०००			४०५००२०००
११	पुणे	आंबेगाव	१०२	२५१४४०००			
		बारामती	९८	३४८६७०००			
		भोर	१५६	१९५६५०००			
		दौंड	८०	३८२१९०००			
		हवेली	७१	३०४७५०००			
		इंदापूर	११६	४२६३७०००			
		जुन्नर	१४४	४३८८२०००			
		खेड	१६१	४०९१३०००			
		मावळ	१०१	२९२७७०००			
		मुळशी	९२	१७३९२०००			
		पुरंदर	९३	२२२९८०००			
		शिरूर	९६	४११६८०००			
		वेलहा	७०	६२६६०००			
		एकूण	१३८०	३९२१०३०००			३९२१०३०००
१२	सातारा	जावळी (मेढा)	१२३	११६५९०००			
		कराड	२००	५५९४७०००			
		खंडाळा	६३	१३१९५०००			
		कोरेगाव	१४२	२५४५४०००			
		मान	९४	२१६२१०००			
		खटाव	१३३	३०१७५०००			
		महाबळेश्वर	७६	४९७७०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		पाटण	२३०	३२५२२०००			
		फलटण	१३०	३४२५००००			
		वाई	९७	१९११००००			
		सातारा	१८८	३६१९३०००			
		एकूण	१४७६	२८५१०३०००			२८५१०३०००
१३	सांगली	आटपाडी	५३	१३४६००००			
		जत	११६	३४१८५०००			
		कडेगाव	५४	१५३०८०००			
		कवठे-महाकाळ	५९	१५७४४०००			
		खानापूर-विटा	६४	१३४७२०००			
		मिरज	६४	४१०७९०००			
		पलुस	३३	१६१९००००			
		शिराळा	९१	१७२८४०००			
		तासगाव	६८	२४९०५०००			
		वाळवा-इस्लामपूर	९३	४०६०५०००			
		एकूण	६९५	२३२२३२०००			२३२२३२०००
१४	सोलापूर	अक्कलकोट	११७	२८८५७०००			
		बार्शी	१२८	२६९८३०००			
		करमाळा	१०७	२५७४१०००			
		माढा	१०८	३३८९९०००			
		माळशिरस	१०२	४३७२७०००			
		मोहोळ	८९	२७५४९०००			
		मंगळवेढा	७९	२१४८००००			
		उ.सोलापूर	३६	१२३४४०००			
		पंढरपूर	९४	४००७२०००			
		सांगोला	७६	३३६६५०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		द. सोलापूर	८३	३०३४१०००			
		एकूण	१०१९	३२४६५८०००			३२४६५८०००
१५	कोल्हापूर	आजरा	७२	११९३७०००			
		भुदरगड	९६	१७४०९०००			
		चंदगड	१०८	२०६१००००			
		गडहिंग्लज	८९	२२५०६०००			
		गगनबावडा	२९	४१७४०००			
		हातकणंगले	६०	५२५९१०००			
		कागल	८३	२६८४४०००			
		करवीर	११८	५६९९४०००			
		राधानगरी	९७	२३२०५०००			
		शाहुवाडी	१०६	२१०३९०००			
		शिरोळ	५२	३४०४५०००			
		पन्हाळा	१११	२९९०४०००			
		एकूण	१०२१	३२१२५८०००			३२१२५८०००
१६	औरंगाबाद	औरंगाबाद	११५	४०३५८०००			
		गंगापूर	१११	३८५३२०००			
		कन्नड	१३८	३५०३३०००			
		खुलताबाद	४०	११९०००००			
		पैठण	११०	३५९४४०००			
		फुलंब्री	७१	१७४३७०००			
		सिल्लोड	१०४	३५२०५०००			
		सोयगाव	४६	१२३३६०००			
		वैजापूर	१३५	३१६७१०००			
		एकूण	८७०	२५८४१६०००			२५८४१६०००
१७	जालना	जालना	१२३	२७२३७०००			
		बदनापूर	७९	१६५५७०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		अंबड	१११	२६१५४०००			
		घनसावंगी	९६	२२५६९०००			
		परतूर	८०	१६५१८०००			
		मंठा	८७	१६१०६०००			
		भोकरदन	१२४	३२९४६०००			
		जाफ्राबाद	७२	१७१७६०००			
		एकूण	७७२	१७५२६३०००			१७५२६३०००
१८	परभणी	सेलू	८२	१४२८८०००			
		जितूर	१३६	२७६८५०००			
		परभणी	११७	२६९१००००			
		मानवत	४९	९९३९०००			
		पाथरी	४९	११९२३०००			
		सोनपेठ	४२	८६१३०००			
		गंगाखेड	८४	१७९१२०००			
		पालम	६४	११५९६०००			
		पुरणा	७९	१७०६००००			
		एकूण	७०२	१४५९२६०००			१४५९२६०००
१९	हिंगोली	हिंगोली	१११	२१४२२०००			
		वसमत	११९	२६८७२०००			
		कळमनुरी	१२५	२५२९४०००			
		सेनगाव	१०७	२२८२००००			
		औढा नागनाथ	९५	१९६१२०००			
		एकूण	५५७	११६०२००००			११६०२००००
२०	बीड	अंबाजोगाई	९९	२२७९२०००			
		आष्टी	१२५	२६९१४०००			
		बीड	१७५	३२१७४०००			
		धारूर	५२	१०९०९०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		गेवराई	१३६	३५०४८०००			
		केज	११४	२४८०१०००			
		माजलगाव	९१	२३९७६०००			
		परळी	९०	२२११८०००			
		पाटोदा	५९	१२६५९०००			
		शिरूर-कासार	५२	१४०५७०००			
		वडवणी	३५	८७०९०००			
		एकूण	१०२८	२३४१५७०००			२३४१५७०००
२१	नांदेड	नांदेड	७३	१९८८५०००			
		अर्धापूर	३९	९८६९०००			
		मुदखेड	५०	१०७१७०००			
		कंधार	११५	२६२६८०००			
		मुखेड	१२७	३०९७४०००			
		देगलूर	८७	१९९८९०००			
		बिलोली	७३	१६३९००००			
		नायगाव	७९	१९२४२०००			
		धर्माबाद	४५	७३३९०००			
		हदगाव	१२४	२६९४८०००			
		किनवट	१२६	२४३३००००			
		भोकर	६६	१२२८१०००			
		हिमायतनगर	५२	१०३५९०००			
		माहूर	५८	९८१२०००			
		उमरी	५८	९९५८०००			
		लोहा	११८	२५४२९०००			
		एकूण	१२९०	२७९७९००००			२७९७९००००
२२	उस्मानाबाद	उस्मानाबाद	१११	३४९०१०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		तुळजापूर	१०७	२६१४२०००			
		उमरगा	८०	२५१६४०००			
		लोहारा	४४	१३६४१०००			
		कळंब	९१	२२३९९०००			
		वाशी	४२	८७५४०००			
		भूम	७४	१३७८९०००			
		परांडा	७२	१४१६३०००			
		एकूण	६२१	१५८९५३०००			१५८९५३०००
२३	लातूर	अहमदपूर	९७	२२४५९०००			
		चाकूर	७१	१८४५६०००			
		लातूर	११०	३५०६५०००			
		औसा	१०९	३२०८८०००			
		निलंगा	११५	३३३९४०००			
		रेणापूर	६५	१४४९६०००			
		शिरूर (अनंतपाळ)	४२	८६३९०००			
		उदगीर	८७	२४२१२०००			
		जळकोट	४३	९१६३०००			
		देवनी	४५	९८८२०००			
		एकूण	७८४	२०७८५४०००			२०७८५४०००
२४	बुलडाणा	बुलडाणा	६६	२५६३७०००			
		चिखली	९९	२६३६२०००			
		देऊळगाव राजा	४८	११०२९०००			
		जळगाव जामोद	४७	१४९७५०००			
		खामगाव	९७	२५३०४०००			
		लोणार	६०	१५०४४०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		मलकापूर	४९	१२९२२०००			
		मेहकर	९८	२६०२७०००			
		मोताळा	६५	१८६२३०००			
		नांदुरा	६५	१५३०७०००			
		संग्रामपूर	५०	१५००१०००			
		शेगाव	४६	१०२७७०००			
		सिंदखेड राजा	८०	१८६५३०००			
		एकूण	८७०	२३५१६१०००			२३५१६१०००
२५	अकोला	अकोट	८५	१९३२५०००	२३७१०००	१५३२७०००	
		तेल्हारा	६२	१७८०८०००	२१३५०००		
		पातूर	५७	१३७०२०००	१७१९०००		
		मुर्तिजापूर	८६	१५९०१०००	१९७१०००		
		अकोला	९७	२२९०४०००	२८१८०००		
		बाळापूर	६६	१६७८६०००	२०५५०००		
		बार्शीटाकळी	८२	१४८८१०००	१८६५०००		
		एकूण	५३५	१२१३०७०००	१४९३४०००	१५३२७०००	१५१५६८०००
२६	वाशिम	वाशिम	८३	२०२६६०००	२५४४०००	१४१४५०००	
		रिसोद	८३	२००१९०००	२४४५०००		
		मालेगाव	८०	१९५७३०००	२४३००००		
		कारंजा	९१	१६९३८०००	२१२४०००		
		मनोरा	७७	१७१९९०००	२१२८०००		
		मंगरुळपीर	७६	१६९५४०००	२१०९०००		
		एकूण	४९०	११०९४९०००	१३७८००००	१४१४५०००	१३८८७४०००
२७	अमरावती	अमरावती	५९	१६४८१०००			
		भातकुली	४८	१२१३२०००			
		नांदगाव खाडेश्वर	६८	१३५६२०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		चांदूर रेल्वे	४९	९०४२०००	११७३०००		
		धामगाव रेल्वे	६२	१३०५१०००	१६१५०००		
		तिवसा	४५	१०६९१०००	१३५१०००		
		मोर्शी	६७	१६९३६०००			
		वरुड	६६	१८३४१०००			
		चांदूर बाजार	६६	२०३७१०००			
		अचलपूर	७२	१९७९५०००			
		अंजनगाव सुर्जी	४९	१२१९५०००			
		दर्यापूर	७२	१५२३७०००			
		धारणी	५४	१२५८२०००			
		चिखलदरा	६०	१८७९६०००			
		एकूण	८३७	२०९२१२०००	४१३९०००		२५०६०२०००
२८	यवतमाळ	यवतमाळ	८६	१५२३१०००			
		बाभुळगाव	६२	९०९७०००			
		कळंब	६१	९८८६०००			
		पांढरकवडा	४९	९१४८०००			
		घाटंजी	६५	१२८११०००			
		राळेगाव	६०	९६३९०००			
		वणी	१०१	१८०३६०००			
		मारेगाव	५६	८१०६०००			
		दारव्हा	८६	१८४५३०००			
		दिग्रस	५५	१२७६२०००			
		नेर	५१	१०६०९०००			
		पुसद	११९	३०८४१०००			
		उमरखेड	९२	२२७०५०००			
		महागाव	७५	२०९७००००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		आर्णी	७२	१४६०२०००			
		झरी जामनी	५३	८९८६०००			
		एकूण	११४३	२३१८८२०००			२३१८८२०००
२९	वर्धा	वर्धा	७३	२८३०२०००			
		देवळी	६२	१२३६१०००			
		सेलू	६२	१२०२३०००			
		आर्वी	६०	१०९५८०००			
		आष्टी	४१	७५८९०००			
		कारंजा	५९	९०४१०००			
		समुद्रपूर	७१	१४१६४०००			
		हिंगणघाट	७६	१२९२१०००			
		एकूण	५०४	१०७३५९०००			१०७३५९०००
३०	नागपूर	नागपूर	६६	२०६६००००	२४४९०००	२४०९२०००	
		कामठी	४७	१३७८४०००	१६२७०००		
		हिंगणा	५३	२२८९१०००	२७०९०००		
		कळमेश्वर	५०	९९७१०००	२६६१०००		
		काटोल	८३	१४०६४०००	१७९५०००		
		नरखेड	७०	१३७६८०००	१७१४०००		
		सावनेर	७५	२१२६९०००	२४९८०००		
		पारसोनी	५१	१२०३४०००	१४७२०००		
		रामटेक	४५	१५६५३०००	१९१९०००		
		मौदा	६३	१४७६५०००	१८११०००		
		उमरेड	४७	११६९२०००	१५३६०००		
		भिवापूर	५०	७३७६०००	१०४६०००		
		कुही	५१	११७८२०००	१६४२०००		
		एकूण	७५१	१८९७०९०००	२३४७९०००	२४०९२०००	२३७२८००००
३१	भंडारा	भंडारा	७८	१८९२००००	२५६६०००	१३८९४०००	

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		मोहाडी	७६	१६३४४०००	१९४३०००		
		तुमसर	९६	२०५७५०००	२५०१०००		
		लखानी	७१	१३५२४०००	१५८३०००		
		साकोली	६१	१३००१०००	१५५९०००		
		लाखांदूर	६२	१३२७५०००	१५६५०००		
		पावनी	७७	१५१६५०००	१८२३०००		
		एकूण	५२१	११०८०४०००	१३५४००००	१३८९४०००	१३८२३८०००
३२	गोंदिया	गोंदिया	१०८	३३३४५०००	३८८४०००	१५६४८०००	
		तिरोडा	९३	१७३४८०००	२०७७०००		
		आमगाव	५७	११२१२०००	१३१८०००		
		सालेकसा	४१	९५४३०००	११७००००		
		देवरी	५४	११५२५०००	१६२२०००		
		गोरेगाव	५४	१३१०४०००	१६२९०००		
		सडक अर्जुनी	६२	१२७११०००	१५६५०००		
		अर्जुनी मोरगांव	६८	१५५८१०००	१९८३०००		
		एकूण	५३७	१२४३६९०००	१५२४८०००	१५६४८०००	१५५२६५०००
३३	चंद्रपूर	चंद्रपूर	४७	१५००१०००			
		बल्लारपूर	१७	५३३६०००			
		भद्रावती	७०	११४८९०००			
		ब्रम्हपुरी	७३	१४९३९०००			
		चिमूर	९२	१५४८३०००			
		गोंडपिंपरी	५०	८३०००००			
		जिवती	३६	६७४१०००			
		कोरपना	५१	१०७१४०००			
		मूल	४५	९९०२०००			
		नागभीड	५४	११९४३०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६६४)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६४६)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६२८)	एकूण
		पोंभुर्णा	३१	५१८९०००			
		राजुरा	६४	१२३८४०००			
		सावली	५२	११०३७०००			
		सिंदेवाही	४९	१०७३५०००			
		वरोरा	८१	१४५५८०००			
		एकूण	८१२	१६३७५१०००			१६३७५१०००
३४	गडचिरोली	अहेरी	३७	११२५६०००			
		आरमोरी	३१	७९९७०००			
		भामरागड	१५	२५१७०००			
		चामोर्शी	७३	१७७६८०००			
		देसाईगंज	२०	६३९७०००			
		धानोरा	५३	८१२६०००			
		एटापल्ली	२७	८८२९०००			
		गडचिरोली	५०	१०४०००००			
		कोरची	२९	४५५६०००			
		कुरखेडा	४५	९२०९०००			
		मुलचेरा	१६	५३४२०००			
		सिरोंचा	३९	७४८००००			
		एकूण	४३५	९९८७७०००			९९८७७०००
		एकूण रक्कम		६९४०३०००००	१६१९०००००	१६१९०००००	७२६४१०००००

(पो. द. देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन